

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात पालक सभा उत्साहात.

आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या माने अभियांत्रिकी महाविद्यालयाची पालक सभा उत्साहात पार पडली. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष श्री रविंद्रजी माने, कार्याध्यक्षा सौ.नेहाजी माने, प्राचार्य डॉ.महेश भागवत ,पालक प्रतिनिधी राजेंद्र कदम, समन्वयक प्रा. विश्वनाथ गुरव, व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

सभेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री रविंद्रजी माने यांच्या हस्ते झाले. त्यानंतर समन्वयक प्रा.विश्वनाथ गुरव यांनी उपस्थित पालकांचे स्वागत करून सभेचा हेतू स्पष्ट केला.प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी मागील वीस वर्षांमध्ये महाविद्यालयाने केलेल्या प्रगतीची उपस्थित पालकांना थोडक्यात माहिती करून दिली. त्यांच्या भाषणात प्रामुख्याने विविध विभागांचे निकाल, विद्यार्थी व प्राध्यापकांचे शैक्षणिक यश, महाविद्यालयात राबविण्यात येणारे विविध उपक्रम, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयामार्फत घेण्यात येणारे विविध उपक्रम यांचा समावेश होता.

यानंतर सर्व विभाग प्रमुखांनी आपआपल्या विभागातील विद्यार्थ्यांचे निकाल, विभागांतर्गत घेण्यात येणारे विविध कार्यक्रम ,विविध कंपन्याशि केलेले सामंजस्य करार, उच्च हुद्यावर कार्यरत असलेले माजी विद्यार्थी व विद्यार्थ्यांना पदवी मिळविल्यानंतर उपलब्ध असणा-या रोजगाराच्या संधी याविषयी माहिती दिली. पालक प्रतिनिधी राजेंद्र कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे स्वप्न दाखवून येथे चांगल्या पद्धतीच्या शिक्षणाची संधी उपलब्ध केली आहे असे सांगितले. यासाठी संस्थेचे व सर्व प्राध्यापक वर्गाचे त्यांनी कौतुक केले.

संस्थाध्यक्ष श्री. रविंद्रजी माने आपल्या अध्यक्षीय म्हणाले की, गावच्या मातीचे ऋण फेडण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून आंबव येथे या महाविद्यालयाची स्थापना केली. यात प्राधान्याने कोकणातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. त्यांनी उद्याची पिढी उत्तम तंत्रशिक्षण पदवीधर बनून त्यांना उद्योजकतेकडे वळवण्यासाठी महाविद्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचा यावेळी विशेष उल्लेख केला.

यानंतर आयोजित चर्चासत्रात महाविद्यालयाचे प्राचार्य व विभाग प्रमुखांनी बहुसंख्येने उपस्थित असणा-या पालकांशी संवाद साधला. विभाग प्रमुखांनी आपल्या शाखेशी निगडित प्रश्नांची उकल केली .याप्रसंगी पालकांनी महाविद्यालयाची शिक्षण पद्धती तसेच नवनवीन तंत्रज्ञानाशी निगडित राबविल्या जाणा-या विविध उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त करून याचा विद्यार्थ्यांना फायदा होत असल्याचे नमूद केले. या सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. विशाल पारकर यांनी केले . पालक सभेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या पालक शिक्षक विभागाचे प्रमुख, सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बहुमोल सहकार्य लाभले.